

अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ,
ठाणे व त्यांच्या अधिनस्त विभागीय
कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरित
अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२५ ते
दि.३१/०८/२०२५ या कालावधीसाठी
मुदतवाढ मिळणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय : मुवाढ - २०२५/(प्र.क्र.५९/२०२५)/लाक्षेवि (आस्था)

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक: ०४/०४/२०२५

- संदर्भ:- १. जलसंपदा विभागाचे शासन निर्णय क्र.आढावा-१००२/(३३५-२००२) आ (प्रशि.)
दि.०६.०२.२००३.
२. जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र.आढावा- २०१५/प्र.क्र.२०२/१५/आ(प्रशि.),
दि.२२/०७/२०१६.
३. जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र.आढावा- २०१६/प्र.क्र.२९८/१६/आ(प्रशि.),
दि.०७/०३/२०१७.
४. जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र.मुवाढ- २०२४/प्र.क्र.१४९/२४/लाक्षेवि
(आस्था), दि.०७/१०/२०२४.
५. वित्त विभागाचे शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क.,
दि.०३/०३/२०२५.
६. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांचे पत्र
जा.क्र.मुअ/जसंविकोप्र /आ. ५(१)/६८६ /सन २०२५, दि.१३/०२/२०२५ तसेच
अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांचे पत्र क्र.ठापामं/आस्था-
१//मुदतवाढ/१४२१/सन २०२५, दि.२७/०३/२०२५, अधीक्षक अभियंता, ठाणे
पाटबंधारे मंडळ, ठाणे यांचे पत्र क्र.ठापामं/आस्था-१//मुदतवाढ/१४२०/सन
२०२५, दि.२७/०३/२०२५, अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांचे
पत्र क्र.ठापामं/आस्था-१/ मुदतवाढ/१३९९/सन २०२५, दि.२७/०३/२०२५,.

प्रस्तावना :-

अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे व त्यांच्या अधिनस्त विभागीय
कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ८४४ पदांना व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील
५६ पदांना संदर्भ क्र.४ च्या शासन निर्णयान्वये दि.०१/०९/२०२४ ते दि.२८/०२/२०२५ पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली होती. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांनी
त्यांच्या संदर्भ क्र.६ येथील पत्रान्वये अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे व त्यांचे अंतर्गत
असलेल्या विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ८४४ पदांना व रुपांतरित

अस्थायी आस्थापनेवरील ५१ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे.

वित्त विभागाने संदर्भ क्र.५ येथील शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच, यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतू, ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही, अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

संदर्भ क्र.६ येथील प्रस्तावास अनुसरून, अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांचे कार्यालय व त्यांचे अंतर्गत विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ८४४ पदांना व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील ५१ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय :-

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांनी त्यांच्या संदर्भ क्र.६ येथील पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावातील उपलब्ध माहिती विचारात घेऊन खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांचे कार्यालय व त्याअंतर्गत विभागीय कार्यालयातील कार्यालयनिहाय आकृतीबंधानुसार मंजूर नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना संदर्भ क्र.५ येथील वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार, दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यास खालील अटीच्या अधीन राहून मंजूरी देण्यात येत आहे.

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापने वरील पदे	रुपांतरित अस्थायी आस्थापने वरील पदे	लेखाशीर्ष
१.	ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अधिनस्त कार्यालय कार्यकारी अभियंता ठाणे पाटबंधारे विभाग कळवा-ठाणे	२१७ (विवरण पत्र-०१)	१३ (विवरण पत्र-०७)	मागणी क्रमांक आय - ३, २७०१ मध्यम पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१ संचालन व प्रशासन, (०३) सामाईक आस्थापना- कार्यकारी (०३)(०३) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य) (२७०१ १३७८)

२.	ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अधिनस्त कार्यालय कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, नाशिक अंतर्गत ३ उपविभागीय कार्यालये	५२ (विवरण पत्र-०२)	०१ (विवरण पत्र-०७)	मागणी क्रमांक आय - ३ २७०१ मध्यम पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१ संचालन व प्रशासन, (०३) सामाईक आस्थापना- कार्यकारी (०३)(०३) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य) (२७०१ १३७८)
३.	ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अधिनस्त कार्यालय, कार्यकारी अभियंता, भातसा धरण व्यवस्थापन विभाग भातसानगर.	८७ (विवरण पत्र-०३)	०५ (विवरण पत्र-०७)	मागणी क्रमांक आय - ३, २७०१ मध्यम, पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१, संचालन व प्रशासन, (०४) परिरक्षण आस्थापना, (०४) (०५) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य) (२७०१ ४१९९)
४	अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे कार्यालय आणि त्यांचे अधिनस्त कार्यालय तांत्रिक कक्ष (जल आराखडा) ठाणे.	३१ + १८ = ४९ (विवरण पत्र-०४)	००	मागणी क्रमांक आय - ३, २७०१ मध्यम, पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१, संचालन व प्रशासन, (०४) परिरक्षण आस्थापना, (०४) (५) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य) (२७०१ ४१९९) मागणी क्रमांक आय - ५, ४७०१ मध्यम पाटबंधारे यावरील भांडवली खर्च, (८०) सर्वसाधारण, (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणूका, (०४) विविध पाटबंधारे विकास महामंडळांना भाग भांडवली अंशदान (वेतन), (०४) (०३) कोकण पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान, (अनिवार्य), ०१, वेतन, ३२, अंशदाने (४७०१ आय १८९)

५.	ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अधिनस्त कार्यालय कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड	३२० (विवरण पत्र-०५)	२२ (विवरण पत्र-०७)	मागणी क्रमांक आय - ३, २७०१ मध्यम पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१ संचालन व प्रशासन, (०३) सामाईक आस्थापना- कार्यकारी (०३)(०३) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य) (२७०१ १३७८)
६.	ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अधिनस्त कार्यालय कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग, मनोर	११९ (विवरण पत्र-०६)	१० (विवरण पत्र-०७)	मागणी क्रमांक आय - ३, २७०१ मध्यम पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१, संचालन व प्रशासन, (०४) परिरक्षण आस्थापना, (०४) (५) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य) (२७०१ ४१९९)
	एकुण	८४४	५१	

१. अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे व त्यांचे अधिनस्त कार्यालयांतर्गत आकृतीबंधानुसार ८४४ पदे नियत अस्थायी आस्थापनेवरील आहेत. आता या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ८४४ मंजूर पदांना ती सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नाही, तसेच ती पदे सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर झालेल्या ४५२९७ पदांच्या मर्यादेत आहेत व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ५१ पदांना संबंधित कर्मचारी कार्यरत असे पर्यंत किंवा दि.३१/०८/२०२५ यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत, या अटीच्या अधीन राहून दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. उपरोक्त सर्व पदे विभागाने प्रस्तावित केलेल्या कालावधीत कार्यरत असतील.
३. ही पदे आकृतीबंधानुसार मंजूर असतील व सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसतील, तसेच पदे व्यपगत झालेली नसतील.
४. रुपांतरीत आस्थापनेवरील पदे, त्या पदावर कर्मचारी कार्यरत असेपर्यंत चालू राहतील.
५. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई यांनी त्यांच्या संदर्भ क्र.६ येथील पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावानुसार उपलब्ध पदांची संख्या / पदामधील घट / पदामधील वाढ / सेवानिवृत्ती दिनांक इ. माहिती अंतिम / अचूक आहे असे गृहित धरून पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच यानुषंगाने शासनास पाठविलेल्या प्रस्तावातील पदांची आकडेवारी ही अचूक असल्याची खातरजमा ही संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने आपल्यास्तरावर करण्याच्या अटीच्या अधीन राहून तसेच याबाबतची संपूर्ण

जबाबदारी संबंधित क्षेत्रिय कार्यालयाची असल्याचे गृहीत धरुन पदांना मूदतवाढ देण्यात येत आहे.

६. या सर्व पदांचा पुढील मुदतवाढीचा प्रस्ताव विहित प्रपत्रात प्रमाणपत्रासह त्या त्या कालावधीच्या दिनांकासहीत विहित वेळेत सादर करण्यात यावा.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क. दि.०३/०३/२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०२५०४०४१८५४४५२२२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

सहपत्र :- परिशिष्ट “अ” व विवरणपत्रे १ ते ७

प्रत,

१. महालेखापाल-१, (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. महालेखापाल-२, (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, नागपुर.
३. वित्त विभाग, (व्यय-१२)/अर्थ-१९ / वित्तीय सुधारणा-१ / विनियम), मंत्रालय, मुंबई.
४. कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे.
५. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई.
६. अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे.

त्यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजूरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या चुकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन देयके अदा केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना, वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/अटींची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल.

७. कोषागार अधिकारी, ठाणे.
८. आ(प्रशि)कार्यासन/अर्थ-१/अर्थ-२, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. लाक्षेवि (आस्था) कार्यासन संग्रहार्थ.

परिशिष्ट- "अ"

अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे मंडळातील पदे तसेच मंडळांतर्गत विभागीय कार्यालयातील नियत व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदे

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापने वरील पदे	रुपांतरीत अस्थायी आस्थापने वरील पदे	लेखाशीर्ष
१.	ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अधिनस्त कार्यालय कार्यकारी अभियंता ठाणे पाटबंधारे विभाग कळवा-ठाणे	२१७ (विवरण पत्र-०१)	१३ (विवरण पत्र-०७)	मागणी क्रमांक आय - ३, २७०१ मध्यम पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१ संचालन व प्रशासन, (०३) सामाईक आस्थापना- कार्यकारी (०३)(०३) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य) (२७०१ १३७८)
२.	ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अधिनस्त कार्यालय कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, नाशिक अंतर्गत ३ उपविभागीय कार्यालये	५२ (विवरण पत्र-०२)	०१ (विवरण पत्र-०७)	मागणी क्रमांक आय - ३ २७०१ मध्यम पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१ संचालन व प्रशासन, (०३) सामाईक आस्थापना- कार्यकारी (०३)(०३) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य) (२७०१ १३७८)
३.	ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अधिनस्त कार्यालय कार्यकारी अभियंता भातसा धरण व्यवस्थापन विभाग भातसानगर	८७ (विवरण पत्र-०३)	०५ (विवरण पत्र-०७)	मागणी क्रमांक आय -३, २७०१ मध्यम, पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१, संचालन व प्रशासन, (०४) परिरक्षण आस्थापना, (०४) (०५) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य) (२७०१ ४१९९)
४	अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे आणि त्यांच्या अधिनस्त कार्यालय तांत्रिक कक्ष (जल आराखडा) ठाणे	३१+ १८ =४९ (विवरण पत्र-०४)	००	मागणी क्रमांक आय - ३, २७०१ मध्यम, पाटबंधारे, ८० सर्वसाधारण, ००१, संचालन व प्रशासन, (०४) परिरक्षण आस्थापना, (०४) (५) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य) (२७०१ ४१९९) मागणी क्रमांक आय-५,

				<p>४७०१ मध्यम पाटबंधारे यावरील भांडवली खर्च,</p> <p>(८०) सर्वसाधारण,</p> <p>(१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणूका,</p> <p>(०४) विविध पाटबंधारे विकास महामंडळांना भाग भांडवली अंशदान (वेतन),</p> <p>(०४) (०३) कोकण पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान, (अनिवार्य),</p> <p>०१, वेतन,</p> <p>३२, अंशदाने (४७०१ आय १८९)</p>
५.	ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अधिनस्त कार्यालय कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड	३२० (विवरण पत्र-०५)	२२ (विवरण पत्र-०७)	<p>मागणी क्रमांक आय - ३,</p> <p>२७०१ मध्यम पाटबंधारे,</p> <p>८० सर्वसाधारण,</p> <p>००१ संचालन व प्रशासन,</p> <p>(०३) सामाईक आस्थापना- कार्यकारी (०३)(०३) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य) (२७०१ १३७८)</p>
६.	ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अधिनस्त कार्यालय कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग, मनोर	११९ (विवरण पत्र-०६)	१० (विवरण पत्र-०७)	<p>मागणी क्रमांक आय - ३,</p> <p>२७०१ मध्यम पाटबंधारे,</p> <p>८० सर्वसाधारण,</p> <p>००१, संचालन व प्रशासन,</p> <p>(०४) परिरक्षण आस्थापना,</p> <p>(०४) (५) अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे (अनिवार्य)</p> <p>(२७०१ ४१९९)</p>
	एकुण	८४४	५१	

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र.५९/२५)/लाक्षेवि (आस्था), दि. ०४ /०४/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र क्र.१

नियत अस्थायी आस्थापना

कार्यालयाचे नाव:- कार्यकारी अभियंता, ठाणे पाटबंधारे विभाग, कळवा.

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३
१.	कार्यकारी अभियंता	१
२.	उप कार्यकारी अभियंता	१
३.	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	४
४.	विभागीय लेखापाल	१
५.	आरेखक	१
६.	सहा.आरेखक	१
७.	प्रथम लिपीक	१
८.	भांडारपाल	१
९.	सहायक भांडारपाल	१
१०.	वरिष्ठ लिपीक	५
११.	वरिष्ठ दफ्तर कारकून	१
१२.	कनिष्ठ लिपीक / टंकलेखक	७
१३.	दफ्तर कारकून	३
१४.	अनुरेखक	०
१५.	संगणक कार्यक्रम चालक	०
१६.	वाहन चालक	१
१७.	नाईक	१
१८.	शिपाई	५
१९.	चौकीदार	१
२०.	वरिष्ठ लेखा लिपीक	०
२१.	ओव्हरसिअर	०
२२.	विभागीय मुख्य लिपीक	०
	एकूण:-१	३६

--	--	--

पाटबंधारे उपविभाग क्र.१ कळवा

१	उपविभागीय अभियंता	१
२	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	४
३	वरिष्ठ लिपीक	१
४	कनिष्ठ लिपीक	२
५	टंकलेखक	१
६	अनुरेखक	१
७	दफ्तर कारकून	०
८	वाहन चालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१
११	ओव्हरसिअर	०
१२	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
	एकूण:-२	१८

पाटबंधारे उपविभाग क्र.२ कळवा

१	उपविभागीय अभियंता	१
२	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	४
३	वरिष्ठ लिपीक	१
४	कनिष्ठ लिपीक	२
५	टंकलेखक	१
६	अनुरेखक	१
७	दफ्तर कारकून	०
८	वाहन चालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१
११	ओव्हरसिअर	०
१२	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
	एकूण:-३	१८

शाखा-वाडा

१	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	१
---	--	---

२	दफ्तर कारकून / शाखा कारकून	२
३	मोजणीदार	४
४	कालवा निरीक्षक	८
५	संदेशक	१
६	कालवा चौकीदार	३
७	कालवे टपाली	१
८	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	१
९	शिपाई	१
	एकूण:-४	२२

शाखा-जव्हार

१	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	१
२	दफ्तर कारकून / शाखा कारकून	२
३	मोजणीदार	४
४	कालवा निरीक्षक	८
५	संदेशक	१
६	कालवा चौकीदार	३
७	कालवे टपाली	१
८	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	१
९	शिपाई	१
	एकूण:-५	२२

पाटबंधारे उपविभाग, मुरबाड

१	उपविभागीय अभियंता	१
२	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	१
३	वरिष्ठ लिपीक	१
४	कनिष्ठ लिपीक	२
५	टंकलेखक	१
६	अनुरेखक	१
७	दफ्तर कारकून	२
८	वाहन चालक	१
९	शिपाई	२
१०	चौकीदार	१
११	ओव्हरसिअर	०

૧૨	સ્થાપત્ય અભિયાંત્રિકી સહાયક	૦
	એકૂળ:-૬	૧૩

શાખા-જાંભે

૧	સહાયક અભિયંતા શ્રે-૨ / શાખા અભિયંતા / કનિષ્ઠ અભિયંતા	૧
૨	દપ્તર કારકૂન / શાખા કારકૂન	૨
૩	મોજણીદાર	૪
૪	કાલવા નિરીક્ષક	૮
૫	સંદેશક	૧
૬	કાલવા ચૌકીદાર	૩
૭	કાલવે ટપાલી	૧
૮	સ્થાપત્ય અભિયાંત્રિકી સહાયક	૧
૯	શિપાઈ	૧
	એકૂળ:-૭	૨૨

શાખા-શહાપૂર

૧	સહાયક અભિયંતા શ્રે-૨ / શાખા અભિયંતા / કનિષ્ઠ અભિયંતા	૧
૨	દપ્તર કારકૂન / શાખા કારકૂન	૨
૩	મોજણીદાર	૪
૪	કાલવા નિરીક્ષક	૮
૫	સંદેશક	૧
૬	કાલવા ચૌકીદાર	૩
૭	કાલવે ટપાલી	૧
૮	સ્થાપત્ય અભિયાંત્રિકી સહાયક	૧
૯	શિપાઈ	૧
	એકૂળ:-૮	૨૨

શાખા-મુરબાડ

૧	સહાયક અભિયંતા શ્રે-૨ / શાખા અભિયંતા / કનિષ્ઠ અભિયંતા	૧
૨	દપ્તર કારકૂન / શાખા કારકૂન	૨
૩	મોજણીદાર	૪
૪	કાલવા નિરીક્ષક	૮
૫	સંદેશક	૧
૬	કાલવા ચૌકીદાર	૩

७	कालवे टपाली	१
८	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	१
९	शिपाई	१
	एकूण:-९	२२

शाखा-मानिवली

१	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	१
२	दफ्तर कारकून / शाखा कारकून	२
३	मोजणीदार	४
४	कालवा निरीक्षक	८
५	संदेशक	१
६	कालवा चौकीदार	३
७	कालवे टपाली	१
८	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	१
९	शिपाई	१
	एकूण:-१०	२२
	एकूण:- (१+२+३+४+५+६+७+८+९+१०)	२१७

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, नाशिक

विवरणपत्र क्र.२

नियत अस्थायी आस्थापना

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३

पाटबंधारे उपविभाग, पेठ

१.	उपविभागीय अभियंता	१
२.	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	४
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	अनुरेखक	१
६.	कनिष्ठ लिपीक	२
७.	टंकलेखक	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
	एकूण:-१	१८

लघु पाटबंधारे उपविभाग, त्र्यंबक

१.	उपविभागीय अभियंता	१
२.	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	६
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	०
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	अनुरेखक	१
६.	कनिष्ठ लिपीक	२
७.	टंकलेखक	०
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	३

१०.	चौकीदार	१
	एकूण:-२	१६

लघु पाटबंधारे उपविभाग, पेठ

१.	उपविभागीय अभियंता	१
२.	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	४
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	अनुरेखक	१
६.	कनिष्ठ लिपीक	२
७.	टंकलेखक	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
	एकूण:-३	१८
	एकूण:- (१+२+३)	५२

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र. ५९/२५)/लाक्षेवि (आस्था), दि.०४/०४/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र क्र.३

कार्यालयाचे नाव:- कार्यकारी अभियंता, भातसा धरण व्यवस्थापन विभाग, भातसानगर

नियत अस्थायी आस्थापना

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३
१.	कार्यकारी अभियंता	१
२.	उप अभियंता	१
३.	शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता / सहायक अभियंता श्रे-२	४
४.	विभागीय लेखापाल	१
५.	प्रथम लिपीक	१
६.	भांडारपाल	१
७.	लघुटंकलेखक	१
८.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	०
९.	वरिष्ठ लिपीक	५
१०.	कनिष्ठ लिपीक / टंकलेखक / संगणक	८
११.	सहा. आरेखक	१
१२.	अनुरेखक	१
१३.	वाहन चालक	१
१४.	सहायक भांडारपाल	१
१५.	नाईक	१
१६.	शिपाई	५
१७.	चौकीदार	१
	एकूण:-१	३४

पाटबंधारे उपविभाग, भातसानगर

१.	कार्यकारी अभियंता	०
२.	उप अभियंता	१
३.	शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता / सहायक अभियंता श्रे-२	४

४.	विभागीय लेखापाल	०
५.	प्रथम लिपीक	०
६.	भांडारपाल	०
७.	लघुटंकलेखक	०
८.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
९.	वरिष्ठ लिपीक	१
१०.	कनिष्ठ लिपीक / टंकलेखक / संगणक	३
११.	सहा. आरेखक	०
१२.	अनुरेखक	१
१३.	वाहन चालक	१
१४.	सहायक भांडारपाल	०
१५.	नाईक	०
१६.	शिपाई	२
१७.	चौकीदार	१
	एकूण:-२	१८

भातसा उजवा कालवा उपविभाग, शहापूर

१.	कार्यकारी अभियंता	०
२.	उप अभियंता	१
३.	शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता / सहायक अभियंता श्रे-२	४
४.	विभागीय लेखापाल	०
५.	प्रथम लिपीक	०
६.	भांडारपाल	०
७.	लघुटंकलेखक	०
८.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
९.	वरिष्ठ लिपीक	१
१०.	कनिष्ठ लिपीक / टंकलेखक / संगणक	३
११.	सहा. आरेखक	०
१२.	अनुरेखक	१
१३.	वाहन चालक	१
१४.	सहायक भांडारपाल	०
१५.	नाईक	०
१६.	शिपाई	२
१७.	चौकीदार	१
	एकूण:-३	१८

वैतरणा धरण उपविभाग, वैतरणानगर

१.	कार्यकारी अभियंता	०
२.	उप अभियंता	१
३.	शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता / सहायक अभियंता श्रे-२	४
४.	विभागीय लेखापाल	०
५.	प्रथम लिपीक	०
६.	भांडारपाल	०
७.	लघुटंकलेखक	०
८.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
९.	वरिष्ठ लिपीक	१
१०.	कनिष्ठ लिपीक / टंकलेखक / संगणक	३
११.	सहा. आरेखक	०
१२.	अनुरेखक	१
१३.	वाहन चालक	०
१४.	सहायक भांडारपाल	०
१५.	शिपाई	२
१६.	चौकीदार	१
	एकूण:-४	१७
	एकूण:- (१+२+३+४)	८७

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र. ५९/२५)/लाक्षेवि (आस्था), दि. ०४ /०४/२०२५ चे सहपत्र.

नियत अस्थायी आस्थापना

विवरण पत्र-०४

कार्यालयाचे नाव:- अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे.

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३
१.	अधीक्षक अभियंता	१
२	सहाय्यक अधीक्षक अभियंता	१
३.	अधीक्षक	१
४.	क.अ./शा.अ./सहा.अभि.श्रेणी-२	३
५.	प्रथम लिपिक	१
६.	प्रमुख आरेखक	१
७.	सहाय्यक आरेखक	१
८.	उच्चश्रेणी लघु लेखक / निम्नश्रेणी लघु लेखक	१
९.	अनुरेखक	०
१०.	वरिष्ठ लिपिक	४
११.	कनिष्ठ लिपीक / लिपीक नि-टंकलेखक	४
१२.	टंकलेखक	३
१३.	वाहन चालक	१
१४.	दप्तरी	०
१५.	नाईक	१
१६.	शिपाई	३
१७.	चौकीदार	१
१८.	लेखाधिकारी	१
१९.	संगणक कार्यचालक	१
२०.	प्रमुख दप्तर कारकून	१
२१.	वरिष्ठ दप्तर कारकून	१
	एकूण :-१	३१

कार्यालयाचे नांव : अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे अंतर्गत तांत्रिक कक्ष (जल आराखडा) ठाणे.		
अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२४ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३
१.	उप विभागिय अभियंता	१
२.	शा.अ./सहा.अ. श्रेणी.२/ क.अ.	४
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	४
४.	वरिष्ठ लिपीक	१
५.	कनिष्ठ लिपीक / लिपीक नि-टंकलेखक	२
६.	टंकलेखक	१
७.	अनुरेखक	१
८.	वाहनचालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
	एकूण :-२	१८
	एकूण:- (१ + २)	४९

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र. ५९/२४)/लाक्षेवि (आस्था), दि. ०४/०४/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र क्र.५

कार्यालयाचे नाव:- कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड
नियत अस्थायी आस्थापना

अ. क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३
रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड, ता.रोहा, जि.रायगड		
१.	कार्यकारी अभियंता	१
२.	उपकार्यकारी अभियंता	१
३.	शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता / सहाय्यक अभियंता श्रे-२	१
४.	विभागीय लेखापाल	०
५.	प्रथम लिपिक	०
६.	आरेखक	०
७.	वरिष्ठ लिपिक	०
८.	कनिष्ठ लिपिक	०
९.	टंकलेखक	०
१०.	अनुरेखक	०
११.	वरीष्ठ दप्तर कारकून	१
१२.	दप्तर कारकून	३
१३.	भांडारपाल	०
१४.	सहाय्यक भांडारपाल	१
१५.	वाहन चालक	१
१६.	नाईक	१
१७.	शिपाई	०
१८.	चौकीदार	१
	एकूण	११
पाटबंधारे उपविभाग, कर्जत		
१.	उपअभियंता/अधिकारी	१
२.	शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता / सहाय्यक अभियंता श्रे-२	०

३.	वरिष्ठ लिपिक	०
४.	कनिष्ठ लिपिक	१
५.	टंकलेखक	१
६.	अनुरेखक	०
७.	दप्तर कारकून	१
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	१
१०.	चौकीदार	१
	एकूण	७
सिंचन शाखा, भिलवले		
१.	शाखाअभियंता/कनिष्ठ अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रे-२	१
२.	दप्तर कारकून	२
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
४.	मोजणीदार	४
५.	कालवा निरीक्षक	८
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकीदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकूण	२२
सिंचन शाखा, राजनाला क्र. १, कर्जत		
१.	शाखाअभियंता/कनिष्ठ अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रे-२	०
२.	दप्तर कारकून	२
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
४.	मोजणीदार	४
५.	कालवा निरीक्षक	७
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकीदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकूण	२०
सिंचन शाखा, राजनाला क्र. २, कर्जत		
१.	शाखाअभियंता/कनिष्ठ अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रे-२	१
२.	दप्तर कारकून	२
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१

४.	मोजणीदार	४
५.	कालवा निरीक्षक	८
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकीदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकूण	२२
पाट. शाखा, राजनाला क्र. ३, कर्जत		
१.	शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता / सहाय्यक अभियंता श्रे-२	१
२.	दप्तर कारकून	१
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
४.	तारतंत्री	१
५.	विजतंत्री नि यांत्रिकी	१
६.	मोजणीदार	४
७.	कालवा निरीक्षक	८
८.	संदेशक	०
९.	कालवा चौकीदार	३
१०.	कालवा टपाली	१
११.	शिपाई	१
	एकूण	२२
सिंचन शाखा, साळोख		
१.	शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता / सहाय्यक अभियंता श्रे-२	१
२.	दप्तर कारकून	१
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
४.	तारतंत्री	१
५.	विजतंत्री नि यांत्रिकी	१
६.	मोजणीदार	४
७.	कालवा निरीक्षक	८
८.	संदेशक	०
९.	कालवा चौकीदार	३
१०.	कालवा टपाली	१
११.	शिपाई	१
	एकूण	२२
सिंचन शाखा पाली भूतावली		
१.	शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता / सहाय्यक अभियंता श्रे-२	१

२.	दफ्तर कारकून	१
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
४.	तारतंत्री	१
५.	विजतंत्री नि यांत्रिकी	१
६.	मोजणीदार	४
७.	कालवा निरीक्षक	८
८.	संदेशक	०
९.	कालवा चौकीदार	३
१०.	कालवा टपाली	१
११.	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे उपविभाग, माणगांव		
१.	उपअभियंता/अधिकारी	१
२.	शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता / सहाय्यक अभियंता श्रे-२	१
३.	वरिष्ठ लिपिक	१
४.	कनिष्ठ लिपिक	२
५.	टंकलेखक	१
६.	अनुरेखक	१
७.	दफ्तर कारकून	२
८.	वाहन चालक	१
९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
	एकूण	१३
सिंचन शाखा, मोर्बा		
१.	शाखाअभियंता/कनिष्ठ अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रे- २	१
२.	दफ्तर कारकून	२
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
४.	मोजणीदार	४
५.	कालवा निरीक्षक	८
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकीदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकूण	२२
सिंचन शाखा, गोरेगांव मु. माणगांव		
१.	शाखाअभियंता/कनिष्ठ अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रे-	१

	२	
२.	दप्तर कारकून	२
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
४.	मोजणीदार	४
५.	कालवा निरीक्षक	८
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकीदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकूण	२२
सिंचन शाखा, माणगांव		
१.	शाखाअभियंता/कनिष्ठ अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रे-२	१
२.	दप्तर कारकून	२
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
४.	मोजणीदार	४
५.	कालवा निरीक्षक	८
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकीदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकूण	२२
सिंचन शाखा क्र. १, कोलाड		
१.	शाखाअभियंता/कनिष्ठ अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रे-२	१
२.	दप्तर कारकून	२
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
४.	मोजणीदार	४
५.	कालवा निरीक्षक	८
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकीदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकूण	२२
पाटबंधारे उपविभाग, कोलाड		
१.	उपविभागीय अभियंता	१
२.	सहा. अभि. श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता	१
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४

४.	वरिष्ठ लिपिक	१
५.	कनिष्ठ लिपिक	३
६.	शिपाई	१
७.	चौकीदार	१
८.	वाहन चालक	१
	एकूण :-	१३
सिंचन शाखा, पाली		
१.	शाखाअभियंता/कनिष्ठ अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रे-२	१
२.	दफ्तर कारकून	२
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
४.	मोजणीदार	४
५.	कालवा निरीक्षक	८
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकीदार	३
८.	शिपाई	१
	एकूण	२१
सिंचन शाखा, पेण		
१.	शाखाअभियंता/कनिष्ठ अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रे-२	१
२.	दफ्तर कारकून	२
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१
४.	मोजणीदार	४
५.	कालवा निरीक्षक	८
६.	संदेशक	१
७.	कालवा चौकीदार	३
८.	कालवा टपाली	१
९.	शिपाई	१
	एकूण	२२
हेटवणे कालवा उपविभाग क्र. १, उंबर्डे पेण		
१.	उपविभागीय अभियंता	१
२.	सहा. अभि. श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता	४
३.	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
४.	वरिष्ठ लिपिक	१
५.	टंकलेखक	१
६.	वाहनचालक	१

७.	शिपाई	२
८.	चौकीदार	१
	एकूण :-	१५
	एकंदर एकूण	३२०

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र. ५९/२५)/लाक्षेवि (आस्था), दि.०४/०४/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र क्र.०६

कार्यालयाचे नाव:- कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग, मनोर जि.पालघर
नियत अस्थायी आस्थापना

अ.क्र.	पदनाम	दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली अस्थायी पदे
१	२	३
१.	कार्यकारी अभियंता	१
२.	उप कार्यकारी अभियंता	१
३.	उपअभियंता / उपविभागीय अभियंता	०
४.	कनिष्ठ अभियंता	४
५.	विभागीय लेखापाल	१
६.	प्रथम लिपीक	१
७.	वरिष्ठ लिपीक	५
८.	कनिष्ठ लिपीक / टंकलेखक	८
९.	लघुटंकलेखक	१
१०.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	०
११.	भांडारपाल	१
१२.	सहायक भांडारपाल	१
१३.	आरेखक	१
१४.	आरेखक श्रेणी-३	१
१५.	वाहन चालक	१
१६.	नाईक	१
१७.	शिपाई	६
	एकूण:-	३४

पाटबंधारे उपविभाग, वाणगांव, ता.डहाणू, जि.पालघर

१.	उपविभागीय अधिकारी	१
२.	कनिष्ठ अभियंता	४
३.	वरिष्ठ लिपीक	१
४.	कनिष्ठ लिपीक / टंकलेखक	३
५.	अनुरेखक	१
६.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	२
७.	वाहन चालक	१
८.	शिपाई	३
	एकूण:-	१६

पाटबंधारे उपविभाग, मनोर

१.	उपविभागीय अभियंता	१
२.	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	४
३.	वरिष्ठ लिपीक	१
४.	कनिष्ठ लिपीक	३
५.	टंकलेखक	०
६.	अनुरेखक	०
७.	दफ्तर कारकून	०
८.	वाहन चालक	०
९.	शिपाई	३
१०.	चौकीदार	०
११.	ओव्हरसिअर	०
१२.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	०
	एकूण:-	१२

पाटबंधारे उपविभाग, पालघर

१.	उपविभागीय अभियंता	१
२.	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	१
३.	वरिष्ठ लिपीक	१
४.	कनिष्ठ लिपीक	२
५.	टंकलेखक	१
६.	अनुरेखक	१
७.	दफ्तर कारकून	२
८.	वाहन चालक	१

९.	शिपाई	२
१०.	चौकीदार	१
११.	ओव्हरसिअर	०
१२.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	०
	एकूण:-	१३

सिंचन शाखा- पालघर

१.	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	१
२.	दफ्तर कारकून	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरीक्षक	८
५.	संदेशक	१
६.	कालवा चौकीदार	३
७.	कालवे टपाली	१
८.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	१
९.	शिपाई	१
	एकूण:-	२२

सिंचन शाखा- विक्रमगड

१.	सहायक अभियंता श्रे-२ / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता	१
२.	दफ्तर कारकून / शाखा कारकून	२
३.	मोजणीदार	४
४.	कालवा निरीक्षक	८
५.	संदेशक	१
६.	कालवा चौकीदार	३
७.	कालवे टपाली	१
८.	स्थापत्य अभियांत्रिकी सहायक	१
९.	शिपाई	१
	एकूण:-	२२
	एकूण:-	११९

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र.मुवाढ-२०२५/(प्र.क्र. ५९/२५)/लाक्षेवि (आस्था), दि. ०४/०४/२०२५ चे सहपत्र.

विवरण पत्र-०७

अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे व त्यांच्या अंतर्गत विभागीय कार्यालयातील रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदे

अ.क्र.	कार्यालयाचे नांव	पदनाम	पदसंख्या	पदधारकाचे नांव	सेवानिवृत्तीचा दिनांक
१	२			३	४
१.	का.अ. भातसा धरण व्यवस्थापन विभाग, भातसानगर अंतर्गत				
	उजवा कालवा उपविभाग, शहापुर आणि वैतरणा धरण उपविभाग वैतरणानगर				
१.		सफाई सेवक	१	श्रीम.परमार सं.हे.	३०/०९/२०२७
२.		मजूर	१	श्री.तिखांडके द.म.	३०/०६/२०३५
३.		मजूर	१	श्री.भुसारे का.ल.	३१/०५/२०२७
४.		मजूर	१	श्री.गोविंद नि. सोडनर	३०/०६/२०३६
५.		मजूर	१	श्री.ना.द्वा. गुडनर	३०/११/२०४२
		एकुण	०५		
२.	का. अ. पालघर पाटबंधारे विभाग, मनोर				
१.		वाहन चालक	१	विकास रघुनाथ पावडे.	३१/०५/२०२५
२.		मजूर	१	वसंत वेश्या विघ्ने.	३१/०५/२०२५
३.		मजूर	१	जगन्नाथ पदू डोकफोडे.	३१/०५/२०२५
४.		कालवा निरीक्षक	१	राजू बंडू पालांडे.	३१/०५/२०२६
५.		मजूर	१	शिनवार बारक्या बुजड.	३१/०६/२०२६
६.		चौकीदार	१	विजय बारकू ठाकूर.	३१/०५/२०२७
७.		मजूर	१	गोविंद सखाराम गुहे.	३१/०५/२०२७
८.		मजूर	१	दत्तु माणक्या जाधव	३१/०५/२०२७
९.		मजूर	१	सुरेश गोपाळ बेंडकोळी.	३०/०६/२०२७

१०.		मदतनीस	१	अशोक गंभीर कोळी.	३१/०७/२०३०
		एकुण	१०		
३.	का. अ. ठाणे पाटबंधारे विभाग, कळवा (ठाणे)				
१.		मजुर	१	श्री. सं. रा. घोलप	३१/०५/२०२९
२.		मजुर	१	श्री. दि. शा. मारके	३१/०५/२०२९
३.		मजुर	१	श्री. ज. दुं. धस	३१/०५/२०२८
४.		मजुर	१	श्री. पां. वि. कटके	३१/०५/२०२५
५.		चौकीदार	१	श्री. सु. दुं. धस	३०/०४/२०२५
६.		चौकीदार	१	श्री. व. ग. धस	३१/०७/२०२६
७.		मजूर	१	श्री. शा. का. देसले	३१/०५/२०२६
८.		मजूर	१	श्री. प्र. आ. विसपुते	३१/१२/२०२८
९.		मजूर	१	श्री. ना. शं. करंजे	३१/०५/२०३०
१०.		मजूर	१	श्री. द. द. किरपण	३०/०६/२०२९
११.		मजूर	१	श्री. रविंद्र काळूराम दातेले	३०/०६/२०२५
१२.		मजूर	१	श्री. अनंत वि. धोत्रे	३०/०४/२०२७
१३.		मजूर	१	नंदकुमार बाळकृष्ण डोईफोडे	३१/१२/२०२९
		एकुण	१३		
४.	का. अ. रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड				
१.		मजूर	१	गणेश पांडुरंग चव्हाण	३१/०५/२०२७
२.		मजूर	१	दत्ताराम काशिराम निळेकर	३१/१२/२०२६
३.		मजूर	१	प्रकाश सिताराम धुपकर	३१/०५/२०२६
४.		मजूर	१	राजेंद्र दामोदर शिंदे	२८/०२/२०२७
५.		मजूर	१	प्रदिप नारायण पवार	३१/०५/२०२७
६.		मजूर	१	यशवंत लक्ष्मण सानप	३०/०४/२०२७

७.		मजूर	१	एकनाथ दामोदर सावंत	३१/०५/२०२८
८.		मुकादम	१	सुरेश महिपत टेंबे	३१/०५/२०२५
९.		मजूर	१	सदाशिव नारायण पालकर	३१/०५/२०२५
१०.		मजूर	१	महिपत गणपत शिर्के	३१/०५/२०२६
११.		मजूर	१	रमण बबन झांजे	३१/०५/२०२७
१२.		मजूर	१	कुंडलिक बाबू निरगुडा	३१/०५/२०२८
१३.		मजूर	१	तुकाराम राघो शेंडे	३१/०५/२०२५
१४.		मजूर	१	नरेश बाळाराम वावेकर	३१/०५/२०२५
१५.		मजूर	१	बाळू महादू सुपे	३०/०३/२०२८
१६.		मजूर	१	काळू दुंदा निरगुडा	३१/०५/२०२८
१७.		कारकून	१	रविंद्र लक्ष्मण शेळके	३०/०४/२०२६
१८.		मजूर	१	सयाजी दामू कदम	३१/१२/२०२५
१९.		चौकीदार	१	बंडू कोंडू चव्हाण	३१/०५/२०२५
२०.		मजूर	१	नारायण हाशा कांबळी	३१/०५/२०२७
२१.		मजूर	१	सतिश अनंत नाक्ती	३१/०७/२०२८
२२.		मजूर	१	भालचंद्र अंबाजी पयेर	३१/०३/२०३१
		एकुण	२२		
५.	का.अ.लघू पाटबंधारे विभाग, नाशिक				
१.		चौकीदार	१	श्री.नंदु सिताराम गवळी	३१/०५/२०२७
		एकुण	१		
	एकंदर एकुण (१ ते ५)		५१		

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन